

महाराष्ट्र शासन

अधिसूचना

सामान्य प्रशासन विभाग,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ५ डिसेंबर, २०१२.

सार्वजनिक सुट्ट्या, २०१३.

परक्राम्य संलेख अधिनियम , १८८१

क्रमांक:- सार्वसु १११२/प्र.क्र.१८५/२०१२/२९:- परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१(१८८१ चा अधिनियम २६) च्या कलम २५ खाली जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक:-३९/१/६८ जेयुडीएल - तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०१३ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करित आहे :-

(अ)

अ.क्र	सुट्टीचा दिवस	इंग्रजी तारीख	भारतीय सौर दिनांक	वार
१	ईद-ए-मिलाद	२५ जानेवारी, २०१३	५ माघ, शके १९३४	शुक्रवार
२	प्रजासत्ताक दिन	२६ जानेवारी, २०१३	६ माघ, शके १९३४	शनिवार
३	छत्रपती शिवाजी महाराज जयंती	१९ फेब्रुवारी, २०१३	३० माघ, शके १९३४	मंगळवार
४	होळी(दुसरा दिवस)	२७ मार्च, २०१३	६ चैत्र, शके १९३५	बुधवार
५	गुड फ्राय डे	२९ मार्च, २०१३	८ चैत्र, शके १९३५	शुक्रवार
६	गुढीपाडवा	११ एप्रिल, २०१३	२१ चैत्र, शके १९३५	गुरूवार
७	रामनवमी	१९ एप्रिल, २०१३	२९ चैत्र, शके १९३५	शुक्रवार
८	महावीर जयंती	२४ एप्रिल, २०१३	४ वैशाख, शके १९३५	बुधवार
९	महाराष्ट्र दिन	१ मे , २०१३	११ वैशाख, शके १९३५	बुधवार
१०	बुध्द पौर्णिमा	२५ मे , २०१३	४ ज्येष्ठ, शके १९३५	शनिवार
११	रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१)	९ ऑगस्ट, २०१३	१८ श्रावण शके १९३५	शुक्रवार
१२	स्वातंत्र्य दिन	१५ ऑगस्ट, २०१३	२४ श्रावण शके १९३५	गुरूवार
१३	गणेश चतुर्थी	९ सप्टेंबर, २०१३	१८ भाद्रपद शके १९३५	सोमवार
१४	महात्मा गांधी जयंती	२ ऑक्टोबर, २०१३	१० आश्विन शके १९३५	बुधवार

१५	बकरी ईद (इद-उझ-झुआ)	१६ ऑक्टोबर, २०१३	२४ आश्विन शके १९३५	बुधवार
१६	दिवाळी (बलिप्रतिपदा)	४ नोव्हेंबर, २०१३	१३ कार्तिक शके १६३५	सोमवार
१७	मोहरम	१४ नोव्हेंबर, २०१३	२३ कार्तिक शके १६३५	गुरूवार
१८	ख्रिसमस	२५ डिसेंबर, २०१३	४ पौष शके १९३५	बुधवार

(ब) बँकासाठी

१	बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी	१ एप्रिल, २०१३	१२ चैत्र शके १९३५	सोमवार
२	बँकांना आपले अर्धवार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी	३० सप्टेंबर, २०१३	६ आश्विन शके १९३५	सोमवार


उपरोक्त अनुक्रमांक १ आणि २ येथील सुट्ट्या बँकासाठी मर्यादित आहेत. सदरहू सुट्ट्या शासकीय कार्यालयासाठी लागू नाहीत.

(क) खालील सण रविवारी येतात

१	महाशिवरात्री	१० मार्च, २०१३	१९ फाल्गुन, शके १९३४	रविवार
२	डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती	१४ एप्रिल, २०१३	२४ चैत्र, शके १९३५	रविवार
३	पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)	१८ ऑगस्ट, २०१३	२७ श्रावण शके १९३५	रविवार
४	दसरा	१३ ऑक्टोबर, २०१३	२१ आश्विन शके १९३५	रविवार
५	दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपुजन)	३ नोव्हेंबर, २०१३	१२ कार्तिक शके १६३५	रविवार
६	गुरू नानक जयंती	१७ नोव्हेंबर, २०१३	२६ कार्तिक शके १६३५	रविवार

सदरहू अधिसूचना www.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक २०१२०५१७०७४४२४०७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(रा.तु.जाधव)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

क्रमांक : सार्वसु-१११२/प्र.क्र.१८५/२०१२/२९,
सामान्य प्रशासन विभाग,
हुतात्मा राजगुरू चौक,
मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ५ डिसेंबर, २०१२.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,
राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव/ उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
मंत्रालयीन विभागांतील सर्व सचिव, प्रधान सचिव व अपर मुख्य सचिव,
सर्व मंत्रालयीन विभाग,

- * प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई/नागपूर,
- * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई,
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर,
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र १, मुंबई,
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र २, नागपूर,
उपमहालेखापाल, भविष्य निर्वाह निधी कक्ष, मुंबई,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- * मुख्य लेखापाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई,
- * व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई,
- * सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई,
आयुक्त, सर्व महानगरपालिका,
- * सर्व राज्यांचे मुख्य सचिव,
* भारत सरकारची सर्व मंत्रालये, नवी दिल्ली,
* महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई,
* महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई,
* समाहारक, सीमा शुल्क, मुंबई,

- * आयकर आयुक्त, मुंबई,
 - * समाहारक, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई,
 - * प्रादेशिक पारपत्र अधिकारी, वरळी, मुंबई - ४०० ०२०,
 - * विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
 - * संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली,
 - * व्यवस्थापक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आय.डी.बी.आय. टॉवर,
कफ परेड, मुंबई-४००००५
 - * सचिव, भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली, ११० ००१,
 - * आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, वीर नरीमन रोड,
मुंबई - ४०० ०२०
 - * सचिव, इंडियन बँक्स असोसिएशन, स्टेडियम हाऊस, ६ वा मजला, वीर नरीमन रोड, मुंबई-४०० ०२०,
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ (त्यांना विनंती करण्यात
येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिध्दीपत्रक निर्गमित करावे, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी
द्यावी)
- निवड नस्ती / सामान्य प्रशासन विभाग-२९

* पत्राद्वारे


(गजानान वा.गावंडे)

कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक - सार्वसु १११२/प्र.क्र.१८५/२०१२/२९
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ५ डिसेंबर, २०१२


शासन निर्णय :-

परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ खाली राज्य शासनाने सन २०१३ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण १८ सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

०२. राज्य शासनाने आता खालील अतिरिक्त सुट्टया राज्य शासकीय, निम शासकीय कार्यालये, संघटना, शासनाचे उपक्रम तसेच राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील कार्यालये यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे :-

१	भाऊबीज	५ नोव्हेंबर २०१३	मंगळवार
---	--------	------------------	---------

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(रा.सु.जाधव)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

क्रमांक : सार्वसु-१११२/प्र.क्र.१८५/२०१२/२९,
सामान्य प्रशासन विभाग,
हुतात्मा राजगुरू चौक,
मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ५ डिसेंबर, २०१२.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,
राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव/ उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
मंत्रालयीन विभागांतील सर्व सचिव, प्रधान सचिव व अपर मुख्य सचिव,
सर्व मंत्रालयीन विभाग,

- * प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई/नागपूर,
- * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई,
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर,
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र १, मुंबई,
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र २, नागपूर,
उपमहालेखापाल, भविष्य निर्वाह निधी कक्ष, मुंबई,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- * मुख्य लेखापाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई,
- * व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई,
- * सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई,
आयुक्त, सर्व महानगरपालिका,
- * सर्व राज्यांचे मुख्य सचिव,
- * भारत सरकारची सर्व मंत्रालये, नवी दिल्ली,
- * महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई,
- * महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई,
- * समाहारक, सीमा शुल्क, मुंबई,
- * आयकर आयुक्त, मुंबई,
- * समाहारक, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई,
- * प्रादेशिक पारपत्र अधिकारी, वरळी, मुंबई - ४०० ०२०,
- * विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
- * संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली,
- * व्यवस्थापक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आय.डी.बी.आय. टॉवर, कफ परेड, मुंबई-४००००५
- * सचिव, भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली, ११० ००१,
- * आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, वीर नरीमन रोड, मुंबई - ४०० ०२०
- * सचिव, इंडियन बँक्स असोसिएशन, स्टेडियम हाऊस, ६ वा मजला, वीर नरीमन रोड, मुंबई-४०० ०२०,
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ (त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिध्दीपत्रक निर्गमित करावे, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी द्यावी)
निवड नस्ती / सामान्य प्रशासन विभाग-२९* पत्राद्वारे


(गजानान वा. गावंडे)

कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग.

**GOVERNMENT OF MAHARASHTRA
NOTIFICATION**

General Administration Department
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai- 400 032.
Date - 5th December, 2012.

PUBLIC HOLIDAYS - 2013.

Negotiable Instruments Act,1881

No.,PHD-1112/C.R185/2012/XXIX,___ In exercise of the powers of Central Government under section 25 of the Negotiable Instruments Act,1881 (XXVI of 1881) entrusted to it by the Government of India, Ministry of Home Affairs vide its Notification No.39/1/68/JUdI-III/dated the 8th May, 1968, the Government of Maharashtra hereby declares the following days as Public Holidays in the State of Maharashtra during the year 2013:-

(A)

Sr.No	HOLIDAY	DATE	DAY
1	Id-E-Milad	25 th January 2013	Friday
2	Republic Day	26 th January 2013	Saturday
3	Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti	19 th February 2013	Tuesday
4	Holi (Second day)	27 th March 2013	Wednesday
5	Good Friday	29 th March 2013	Friday
6	Gudi padwa	11 th April, 2013	Thursday
7	Ram Navmi	19 th April, 2013	Friday
8	Mahavir Jayanti	24 rd April, 2013	Wednesday
9	Maharashtra Din	1 st May 2013	Wednesday
10	Buddha Pournima	25 th May 2013	Saturday
11	Ramzan Id (Id-Ul-Fitar)(Shaval-1)	9 th August 2013	Friday
12	Independance Day	15 th August 2013	Thursday
13	Ganesh Chaturthi	9 th September 2013	Monday
14	Mahatma Gandhi Jayanti	2 nd October 2013	Wednesday
15	Bakari Id (Id-Ul-Zua)	16 th October 2013	Wednesday
16	Diwali (Balipratipda)	4 th November 2013	Monday

17	Moharum	14 th November 2013	Thursday
18	Christmas	25 th December 2013	Wednesday

(B) For Banks


1	To enable the Banks to close their yearly accounts	01 st April 2013	Monday
2	To enable the Banks to close their half yearly accounts	30 th September 2013	Monday

Holidays at sr. no. 1 & 2 above are limited for the Banks only. They are not admissible to the Govt.offices

(c)The following days fall on Sunday:

1	Mahashivratri	10 th March 2013	Sunday
2	Dr.Babasheb Ambedkar Jayanti	14 th April 2013	Sunday
3	Parasi New Year (Shahenshahi)	18 th August 2013	Sunday
4	Dasara	13 th October 2013	Sunday
5	Diwali Amavasya (Laxmi Pujan)	3 rd November 2013	Sunday
6	Guru Nanak Jayanti	17 th November 2013	Sunday

By order and in the name of the Governor of Maharashtra ,


(R.T.Jadhav)

Deputy Secretary to Government

No.PHD-1112/385/C.R.185/2012/XXIX,
General Administration Department
Hutatma Rajguru Chowk,
Madam cama Road,
Mantralaya, Mumbai- 400 032.
Date - 4th December, 2012.

To,
Secretary to the Governor,
The Comptroller, Governor's Household, Mumbai,

The Secretary ,to the Chief Minister/ Secretary to the Deputy Chief Minister
The Private Secretaries/Personal Assistants to all Ministers/Ministers of State,
The Chief Secretary, General Administration
Department,Mantralaya,Mumbai,
All Additional Chief Secretaries,Principal Secretaries and Secretaries to Government of Maharashtra,
All Departments of Mantralaya,
*The Prothonotary and Senior Master, High Court,Mumbai,
*The Registrar, High Court,Appellate Side,Mumbai,
*The Secretary, Maharashtra Public Commission, Mumbai,
*The Secretary,Maharashtra Legislature Secretariat,Mumbai/Nagpur,
*The Registrar, Office of the Lokayukta and Upa-Lokayukta,Mumbai.
All Divisional Commissioners,
All Collectors,
All Chief Executive Officer of Zilla Parishads,
The Accountant General Accounts and Entitlement , Maharashtra,I, Mumbai,
The Accountant General Audit, Maharashtra,I, Mumbai,
The Accountant General, Accounts and Entitlement,Maharashtra II,Nagpur,
The Accountant General, Audit, Maharashtra-II, Nagpur.
The Pay and Accounts Officer,Mumbai,
The Resident Audit Officer, Mumbai,
*The Chief Accountant, Reserve Bank of India, Mumbai,
*The Secretary, Mumbai Post Trust,
*The Manager, Reserve Bank of India,Mumbai,
All Municipal Commissioners,
*The Chief Secretaries of all State Governments,
*Deputy Accountant General, Provident Fund Branch, Mumbai,
*The General Manager, Central Railway, Chhatrapati Shivaji Terminus, Mumbai,
*The General Manager, Western Railway, Churchgate, Mumbai,
*All Ministeries of the Government of India, New Delhi,
*The Collector of the Customs, Mumbai,
*The Commissioner of Income Tax, Mumbai,
*The Collector of Central Excis,Mumbai,
*The Resional Passport Officer, Mumbai,
*The Zonal Officer, Life Insurance Corporation of India, Jeevan Kendra, Mumbai-400 020

- *The Special Commissioner, Maharashtra Sadan New Delhi,/Director, Maharashtra Information Centre, New Delhi,
- *The Secretary, Election Commission of India,Nirvachan Sadan,Ashoka Road,New Delhi-110 001,
- *The Commissioner, State Election Commission, New Administrative Building, Mumbai-40 032,
- *The Manager, Industrial Development Bank of India, I.D.B.I.Tower, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005,
- *The Secretary, Indian Bank s Association, Stadium House, 6th Floor, Veer Nariman Road, Mumbai-400 020,
- *The Director General of Informtion and Public Relations, Mumbai, (With a Request to give wide publicity by issuing a press note as also through TV and Radio.)

Select File, General Administration Department, Desk-XXIX.


(Gajanan W.Gawande)
Desk Officer


GOVERNMENT OF MAHARASHTRA
General Administration Department,
G.R.No.,PHD-1112/C.R.-185/2012/XXIX,
Hutatma Rajguru Chowk,
Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai 400 032.
Dated - 5th December ,2012.

The Government of Maharashtra has already notified 18 Public Holidays under Negotiable Instruments Act,1881 for the year 2013.

2 The State Government has now decided to declare following additional holidays under its administrative power for the offices of the State Government / Semi-Government Organisations/ State Public Sector Undertakings and any other Organisations under the control of the administrative departments of the State Government.

Bahubeej 5th November 2013 Tuesday

By order and in the name of the Governor of Maharashtra



(R.T.Jadhav)

Deputy Secretary to Government of Maharashtra

.....
No.PHD-1110/652/C.R.123/2010/XXIX,
General Administration Department,
Hutatma Rajguru Chowk,
Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai- 400 032.
Dated - 5th December, 2012.

To,
Secretary to the Governor,
The Comptroller, Governor's Household, Mumbai,

The Secretary, to the Chief Minister/Secretary to the Deputy Chief Minister,
The Private Secretaries/Personal Assistants to all Ministers/Ministers of State,
The Chief Secretary, General Administration *The Manager, Industrial The


*The Manger.Development Bank of India, I.D.B.I.Tower, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005,

*The Secretary, Indian Bank s Association, Stadium House, 6th Floor, Veer Nariman Road, Mumbai-400 020,

*The Director General of Informtion and Public Relations, Mumbai, (With a Request to give wide publicity by issuing a press note as also through TV and Radio.)

Select File, General Administration Department, Desk-XXIX
Department,Mantralaya,Mumbai,

All Additional Chief Secretaries,Principal Secretaries and Secretaries


(**Gajanan W.Gawande**)
Desk Officer